

संवादक (vom caus. von वद् mit सम्) adj. übereinstimmend: गुरुशि-
ष्यसम्बन्धचारिणाम् WILSON, SĀMKEBJAK. S. 138.

संवादन (wie oben) n. *Einigang, Einstimmung* KATHĀS. 50,169.

संवादिन् (von वद् mit सम् oder von संवाद) adj. गाणः ब्राह्मणादि zu
P. 5, 1, 124. 1) sich unterhaltend: रक्तसंवादिनौ RAGH. 15, 92. — 2)
übereinstimmend, im Einklang stehend KATHĀS. 92, 94. 119, 117. 122.
Verz. d. Oxf. H. 222, b, 29 (?). स्वचित्तसंवादि वचः Spr. (II) 7270. षड्संवादि-
नीः केकाः RAGH. 1, 39. UTTARAR. 114, 4 (154, 10). रूतं नूपुरसंवादि KĀ-
VYĀD. 2, 168. KATHĀS. 35, 119. RĪĀA-TAR. 1, 21 (mit dem Folgenden zu
verbinden). H. 59. PAÑĀAT. ed. ord. 49, 24. — Vgl. संवाद्य.

संवार (von 1. वृत् mit सम्) m. der Verschluss der Stimmritze (bei der
Aussprache eines Lautes) P. 1, 1, 9. Schol. Gegens. विवार.

संवारण (vom caus. von 1. वृत् mit सम्) adj. zurückhaltend, abweh-
rend: शत्रुं (कार्मुक) MBH. 6, 3223. 8, 537.

संवारयिषु (wie oben) adj. zurückzuhalten —, abzuwehren beabsichti-
gend MBH. 6, 3762 nach der Lesart der ed. Bomb.

संवार्य (von वृत् mit सम्) adj. 1) zu verhüllen, zu verbergen: संवृतं
Spr. (II) 3713. — 2) zurückzuhalten, abzuwehren: नैतद्वलमसंवार्यम् MBH.
7, 4209. 9, 1166 (nach der Lesart der ed. Bomb. st. असंवार्य der ed. Calc.).

संवास (von 5. वस् mit सम्) m. 1) das Zusammenwohnen, Zusammen-
leben MBH. 4, 564. 5, 650. 8, 3032. 12, 4275. 13, 2440. 3666. R. 2, 39, 38
(38, 47 GORR). Spr. (II) 384. 6781, v. 1. तेषाम् MBH. 13, 924. Spr. (II)
4603. उर्वनैः M. 12, 79. MBH. 1, 4589. 13, 2126. 14, 812. R. 6, 104, 14.
Spr. (II) 3613 (अत्यन्तं). 6333. चात्यया सह M. 8, 373. MBH. 1, 4588.
14, 441. Spr. (II) 476. 3819 (अत्यन्तं). 5256. PAÑĀAT. 196, 15. प्रियं mit
MBH. 4, 566. Spr. (II) 290. 293. 2826. 4377. Glr. 7, 40. — 2) Nieder-
lassung, Wohnstätte, Wohnplatz HARIV. 3488. ग्रामसंवासवासिनाम् R. 2,
49, 4. 8. घोषं HARIV. 4287. ऐकालव्यं 6413. जनसंवासाद्यदि भाण्डान्य-
पनयेत्काकः VARĀH. BRH. S. 95, 13. श्रीः सुखस्येह संवासः MBH. 5, 1619.
असंवासाः प्रजापते स्वेच्छाः MBH. 13, 5525. कृत्यमकृतं Verz. d. Oxf. H.
149, b, 26. उद्देशकृतसंवासेश्वरैः gemeinschaftlicher Wohnplatz KĀM. NITIS.
9, 72. — 3) Spazierplatz ĠAṬĀDH. im ÇKDra.; vgl. संवाद्. — Vgl. सहं,
संवासिक.

1. संवासिन् (von 3. वस् mit सम्) adj. gekleidet in: चर्मवल्कलं MBH.
14, 1268.

2. संवासिन् (von 5. वस् mit सम्) adj. zusammen wohnend, Wohnungs-
genosse KĀM. NITIS. 4, 38. RĪĀA-TAR. 2, 115. चिरं MBH. 12, 8156. wohn-
end in, bewohnend: मनुष्याणां ग्रामसंवासिनाम् R. GORR. 2, 46, 6.

संवास्य adj. MBH. 12, 12068 nach NILAK. = हेतुं योग्यः, eine andere
Lesart संघास्य wird durch उद्देश्यं योग्यः erklärt; allein richtig ist aber
die zuletzt erwähnte Lesart संघ्यास zu Schultern die Morgen- und
Abendröthe habend.

संवाद् (von 1. वृत् mit सम्) गाणा काश्यादि zu P. 4, 2, 116. गुडादि zu
4, 108. 1) adj. = संवाक्क ĠAṬĀDH. im ÇKDra. — 2) m. a) etwa ein Park
zum Spazierenfahren (= सप्राकारमुद्यानम् NILAK. zu HARIV.) MBH. 3,
11700. HARIV. 8558. 8560. — b) = संवाकन das Entlangfahren mit der
Hand, Streichen: झङ्गं MĀRK. P. 16, 15. — c) als Bez. einer der sieben
Winde wohl nur fehlerhaft für संवक् BRAHMIṆṆA-P. beim Schol. zu

ÇĀK. 163. — d) etwa aufgebürdete Last, Auflage RĪĀA-TAR. 5, 175. रासं
eine vom Fürsten eingeführte Auflage 191. — Vgl. संवाक्किक.

संवाक्क (vom caus. von 1. वृत् mit सम्) nom. ag. mit der Hand ent-
lang fahrend, die Glieder streichend, der dieses als Gewerbe betreibt
TRIK. 2, 8, 31. H. 492. HALĪJ. 2, 435. R. GORR. 2, 32, 22. MĀKĪU. 29, 18
u. s. w. गात्रं KĀM. NITIS. 12, 45. पादसंवाक्का KATHĀS. 63, 26.

संवाकन (wie oben) n. 1) das Fahren, Ausfahren: = वाकन H. an. 4.
200. fg. रासः क्रियाः। अवेतत MBH. 3, 5011. = संप्रापणं दानोपदानादि-
कम् NILAK. — 2) das Ziehen: der Wolken MĀLATIM. 130, 19 (pl.). — 3)
das Ziehen —, Tragen einer Last u. s. w. MED. n. 217. — 4) das Entlang-
fahren mit der Hand, Streichen —, Reiben der Glieder AK. 3, 32, 22. H. an.
MED. häufig pl. KĀRAKA 1, 7. SUÇA. 1, 331, 2. 2, 35, 3. 41, 10. 143, 9. 273.
4. MĀRK. P. 20, 11. दत्तसंवाकनानि (झङ्गकानि) UTTARAR. 11, 12 (15, 16).
कृस्तं mit der Hand MEGH. 94. KATHĀS. 112, 128. गात्रं das Streichen
der Glieder MBH. 3, 13373. R. 1, 46, 11 (47, 10 GORR.). झङ्गं MĀRK. P.
10, 73. पादं MBH. 1, 3365. KATHĀS. 63, 24. MĀRK. P. 19, 2. BHĀG. P. 9,
18, 35. 10, 13, 14. 17. 46, 13. चरणं WEBER, KRṢṢṆĀG. 284. आसं
JĪĀN. 1, 209.

संवाकितव्य (wie oben) adj. zu reiben: पादौ MBH. 13, 2746.

संवाकिन् (von 1. वृत् mit सम्) adj. führend KĀRAKA 4, 4.

संवाक्य (wie oben) adj. 1) zu tragen u. s. w. P. 3, 1, 131. Schol. अग्नि
Vop. 26, 11. सुखं Spr. (II) 88. — 2) an den Tag zu legen, zu äussern:
गर्भसंवाक्यं किं वृत्सि Spr. (II) 2096.

संविवाश MBH. 9, 896 fehlerhaft für संनिकाश, wie die ed. Bomb. liest.

संविचेतव्य s. unter 1. चि mit संवि.

संविज्ञान (von ज्ञा mit संवि) n. 1) das Mitverstehen —, Mitbegreifen —,
Subsumieren aller übrigen Theile: जन्मादीनि सृष्टिस्थितिप्रलयं तद्गुणसं-
विज्ञानो ब्रह्मधीकः ein Bahuvrīhi, in dem durch einen Theil des
Ganzen (hier जन्मन्) alle übrigen Theile (hier स्थिति und प्रलय) sub-
sumirt werden, ŚARVADARÇANAS. 60, 6. 7. ÇĀMĀ. zu BĀPAR. 1, 1, 2. — 2)
das Kennen: तयोर्नामसंविज्ञानमस्ति UTTARAR. 26, 13 (33, 1). Verständi-
gung SUÇA. 1, 10, 19. भूतं allgemein bekannt, — gebräuchlich NIT. 7, 13.

संविज्ञिति (von 1. विद् mit सम्) f. 1) Erkenntniss NRS. TĪP. UP. in Ind.
St. 9, 163. fg. GAUPAR. zu SĀMKEBJAK. 69. संविज्ञाल WEBER, RĀMAT. UP. 324.
तन्त्रस्य KĪR. 16, 32. — 2) Empfindung: जन्धं Verz. d. Oxf. H. 231, a,
26. सुखं KĪR. 11, 34. प्राक्याकृकसंविज्ञितानां पृथग्वभासः Empfindung,
Wahrnehmung ŚARVADARÇANAS. 16, 14. fg. 21. — 1) 2) = वेदना HALĪJ.
5, 33. = प्रतिपद्, प्रतिपत्ति TRIK. 3, 3, 208. H. an. 3, 312. MED. t. 167.
= बुद्धि, उपलब्धि u. s. w. H. 309. HALĪJ. 2, 179. — 3) Einverständnis,
= अविवादे जनस्य MED. st. dessen bloss अविवाद (d. i. अविवाद) H. an.
संविप्रकाश (संविद् + प्रं m. Titel einer Schrift Ind. St. 2, 252.

1. संविद् (1. विद् mit सम्) f. SIDDH. K. 248, a, 3. 1) Bewusstsein, Er-
kenntniss VS. 18, 7. MBH. 13, 1011. Spr. (II) 3612, v. 1. यस्यास्ति कृत्ये सं-
वित् Verz. d. Oxf. H. 63, a, No. 113. 238, b, 13. 250, a, 3. 236, b, 37. VP. 14, N.
22. KĪR. 18, 42 (pl.). MĀRK. P. 101, 18. BHĀG. P. 3, 24, 46. 10, 47, 49. PAÑĀAR.
3, 13, 24. 15, 27. ŚARVADARÇANAS. 93, 21 (pl.). कृत्ये चितं Verz. d. Oxf.
H. 231, a, 7. स्वं BHĀG. P. 1, 13, 33. 10, 46, 46 (adj.). आत्मं 11, 28, 9.
वीर्यं adj. 3, 25, 25. तत्त्वैहं Bewusstsein von MĀLATIM. 100, 10. Bez.